

शासकीय आश्रमशाळांतील व कनिष्ठ  
महाविद्यालयातील मुला/मुलींना कुडता,  
पायजमा व नाईट गाऊनचा पुरवठा  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन निर्णय क्र.शाआशा-२००७/प्र.क्र.७५/का-१३,  
मंत्रालय विस्तार, मुंबई -४०० ०३२.  
दिनांक :- २४ सप्टेंबर, २००७

- वाचा:- १)** आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.शाआशा-२००७/प्र.क्र. १००/का-६(५).  
दिनांक १८.०६.२००७.  
**२)** शासन निर्णय क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का-७, दि. १४ सप्टेंबर, २००७

**प्रस्तावना:-** आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण ५४७ शासकीय आश्रमशाळा असून सन २००६-२००७ मध्ये एकूण १,८६,४४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

शासकीय आश्रमशाळांमधून शिक्षणाबरोबर वस्तिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना निवासी विद्यार्थी म्हणून प्रवेश दिला जात असून दीर्घ मुदतीच्या सुट्ट्या वगळता हे विद्यार्थी २४ तास शासनाच्या निवासी आश्रमशाळेत राहतात. या निवासी विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण, एक वेळची न्याहारी, अंथरुण-पांघरुण, गणवेश, शैक्षणिक साहित्य, १००% साहित्य व आरोग्याच्या सुविधा इ. बाबी पुरविल्या जातात.

आदिवासी समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना मुला/मुलींना गणवेश व्यतिरिक्त कृपडे घेणे शक्य होत नाही त्यामुळे मुला-मुलींकडे गणवेशा व्यतिरिक्त इतर कृपडे जादा नसल्यामुळे शाळेच्या वेळेनंतर वापरण्यासाठी शैक्षणिक वर्ष २००७-०८ मध्ये मुलांना कुडता, पायजमा व मुलींना नाईट गाऊनचा पुरवठा करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत शासन आता खालील प्रमाणे निर्णय घेत आहे.

**शासन निर्णय:-** आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या संदर्भाधिन दि. १८ जून, २००७ च्या प्रस्तावाचा सर्वांगिण विचार करून शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील

मुलांना कुडता, पायजमा व मुलींसाठी नाईट गाऊन खरेदी करण्यास शासन मान्यता प्रदायात येत आहे.

२. तसेच मुलांकरिता कुडता, पायजमासाठी ग्रीन लायनिंग कापड ४९८०८० मिटर व ग्रे-लायनिंग कापड १५१३० मिटर व मुलींसाठी नाईट गाऊन करिता फ्लॉवर डिझाईन कापड १३९०३८ मिटर खरेदी करण्यास शासन मान्यता देत आहे.

३. उपरोक्त खरेदी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून स्पर्धात्मक निविदा मागवून करावी. निविदा मागवितांना उपरोक्त वस्तुचा नमुना ठरविण्यात यावा. खरेदी नंतर वस्तुचा दर्जा ठरल्याप्रमाणे राहील याबाबत आयुक्त, आदिवासी विसक, नाशिक यांनी खात्री करून घ्यावी. तसेच फक्त न्युनतम निविदा धारकाचीच आवश्यकता घाटल्यास दराबाबत वाटाघाटी करण्यात येतील अशी अट निविदा सुचनेत समाविष्ट करण्यात यावी.

४. वरील बाबीवर येणारा खर्च भागविण्यासाठी जुलै-२००७ मध्ये विधानमंडळाला (पावसाळी अधिवेशन) पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती. सदर पुरवणी मागणी महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००७ (सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२०) अन्वये मंजूर झाली असून संदर्भाधिन १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयाद्वारे रु.३,७०,००,०००/- (रुपये तीन कोटी सत्तर लाख फक्त) इतकी तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे अधिनरत ठेवण्यात आली आहे. तसेच सदर रक्कम कॅश फ्लो प्रमाणे नोव्हेंबर, २००७ मध्ये रु.१,९०,००,०००/- व डिसेंबर २००७ मध्ये रु.१,८०,००,०००/- याप्रमाणे खर्च करण्यात यावी.

५. यास्तव कुडता, पायजमा व नाईट गाऊन खरेदीसाठी होणारा खर्च लेखाशिर्ष मागणी क्रमांक टी-५ - २२२५- अनुसूचित जाती; अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजा -०२- अनुसूचित जमातीचे कल्याण -२७७ - शिक्षण- राज्य योजनांतर्गत योजना. (०८) (०९) आश्रमशाळा समूह (२२२५ '१५८२)


याखाली खर्ची टाकावा व तो सन २००७-२००८ या वर्षी वर नमूद केल्याप्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या तरतुदानुसार भागवावा.

६. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उक्त अटीच्या अधिन राहून शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांसाठी कुडता, पायजमा व मुलींसाठी नाईट गाऊनचे वाटप करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.

७. हे आदेश वित्त विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र.२९५/०७/व्यय-१४, दिनांक २५/०६/२००७ अनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

८. हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००७०९२४१५३४११०९ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

  
( के.बा.लांडगे ) २४/६/१०६

उप सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/नागपूर/अमरावती सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक

उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक

सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.